

उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य
पुरस्कार सन २०११-२०१२ पासून नियुक्त
करण्यात आलेल्या तज्ञ परिक्षकांना
दयावयाच्या मानधनात वाढ करणेबाबत

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २४ जून, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दि.४ जानेवारी, २०१३ व शुध्दीपत्रक समक्रमांक, दि.१२ फेब्रुवारी, २०१३.

प्रस्तावना :-

मराठी भाषेचे अंगभूत सामर्थ्य ओळखून मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या शासन धोरणाचा एक भाग म्हणून मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्माण व्हावे यादृष्टीने राज्य शासनाने उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी एक योजना तयार केली. सदर योजनेअंतर्गत उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रत्येक वाङ्मय प्रकाराकरीता, पुस्तकाचे परिक्षण करण्यासाठी पुस्तक परिक्षण समिती नियुक्त करण्यात आली होती. तथापि, राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० नुसार पूर्वीच्या निवड प्रक्रियेत बदल करून पुरस्कारासाठी पुस्तकांचे २ ते ३ स्तरावर परिक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समक्रमांकाच्या दि.४ जानेवारी, २०१३ च्या शासन निर्णयानुसार एका परिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात समक्रमांकाच्या दि.१२ फेब्रुवारी, २०१३ च्या शासन शुध्दीपत्रकानुसार सुधारणा करण्यात आली. संबंधित शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या समितीमधील तज्ञ परिक्षकांना परिक्षणाकरीता तसेच समितीच्या अध्यक्षांना या कामासाठी दयावा लागणारा वेळ, परिश्रम, जबाबदारी आणि तज्ज्ञता या बाबींचा विचार करता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये, उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०११-२०१२ पासून नियुक्त करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांच्या मानधन / पारिश्रमिकामध्ये खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	समितीचे अध्यक्ष / सदस्य	मानधनाची रक्कम	पारिश्रमिकाची रक्कम
१	समितीचे अध्यक्ष	रु.१०००/- प्रति वाडमय प्रकार (एकूण ३५ प्रकार)	-----
२	समितीचे तज्ञ सदस्य	रु.३०००/-	रु.१००/- प्रति पुस्तक

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. परिक्षण समितीचे अध्यक्ष व तज्ञ परिक्षकांना द्यावयाच्या मानधनाची रक्कम मागणी क्र. झेडएफ ०२, २२०५, कला व संस्कृती, १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१)(०३) उत्तम पुस्तकांना उत्तेजन (२२०५ ३१९९) - ५० इतर खर्च या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. वरील मानधनाचे वाढीव दर उत्कृष्ट मराठी वाडमय निर्मितीस राज्य पुरस्कार सन २०११-२०१२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावेत.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४५६/१३/व्यय -४, दि.१५ जून, २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२९११५८०८९२३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,

२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
५. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
६. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. वित्त विभाग (व्यय -४ / अर्थसंकल्प -३ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. भाषा - ३ (संग्रहार्थ).
